



मुल्यांकन विभाग क्र. : ८.३

सरकारी मुल्यांकन : १३,६०,९६९/-

ठरलेली किंमत खपये : १३,६९,०००/-

मुद्रांक शुल्क खपये : ८९,७००/- नोंदणी शुल्क खपये : १३,६९०/-

अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा

अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा आज दि. --- माहे फेब्रुवारी इ.स. २०२४ रोज ----- चे दिवशी नाशिक मुक्कामी

१. श्री. नितीन अशोक भंडुरे.

वय: ३१, धंदा: नोकरी,

पैन नंबर- रीईएपीबी२२४०बी

आधार नं: ४०९३ ०७०६ २६२४

मोबाईल नं: ९९७०२३४३२६

२. सौ. शीतल नितीन भंडुरे.

वय: २८, धंदा: गृहिणी,

पैन नं: एमएनपीपीएस८८७२एन

आधार नं: ९४९० ०८४२ ७०४९

मोबाईल नं: ९९७०२३४३२६

दोघे राहणार: विधाते गल्ली, सातपुर गाव,

इंडरट्रीयल इंस्टेट, सातपुर, नाशिक-४२२००७..

लिहून घेणार

यांसी

मे. फाईव्ह स्टार एंटरप्राईजेस (भागीदारी संस्था)

पैन नं. एएफएफ ३३७२बी

तर्फे भागीदार

श्री. विनोद भंवर शेखावत.

वय-४०, धंदा- व्यापार

रा. सदनिका नं.११, अमिसागर सोसायटी, उत्तमनगर,
अंबड लिंक रोड, नाशिक-४२२०१०.

लिहून देणार

कारणे अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामाचा दस्त लिहून देतो ऐसा जे की,

१. अ. प्लॉट मिळकतीचे वर्णन - तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी नाशिक पैकी मौजे चुंचाळे या गांवाचे शिवारातील नाशिक महानगरपालिका हृषीतील सर्व्हे नंबर १३+१००/ड/२६ यातील मंजूर ले-आऊट मधील बिनशेती प्लॉट नंबर १६ यासी क्षेत्र ६४७.०० चौरस मीटर व प्लॉट नंबर १७ यासी क्षेत्र ६४७.०० चौरस मीटर असे एकुण क्षेत्र १३१४.०० चौ.मी. यांसी चतु:सिमा खालीलप्रमाणे-

| | | |
|----------|---|------------------------------|
| पुर्वेस | : | भुखंड नं.१८ ची मिळकत |
| पश्चिमेस | : | ९ मी रुळीचा रस्ता |
| दक्षिणेस | : | १८ मी रुळीचा रस्ता |
| उत्तरेस | : | भुखंड नं.२४ व २५ च्या मिळकती |

येणेप्रमाणे चतु:सिमेतील मिळकत जल, तरु, काष्ट, पाषाण, निधीनिक्षेप व तदंगभूत वरत्तूसह तरेच सदरहू प्लॉट मिळकतीत जाण्यायेण्याचे व वागवहिवाटीचे इतर प्लॉटचे सामाईकतील मालकीहककांसह तरेच कॉलनी रोड व ओपन रपेस सामाईकपणे वापरण्याचे हककांसह दरोबरत.

ब. या दरताचा विषय असलेल्या **फ्लॉट** मिळकतीचे वर्णन:-

उपरोक्त कलम १अ यात वर्णन केलेल्या बिनशेती प्लॉट मिळकतीवर “ओमकार हाईट्स” या नावाने बांधलेल्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील बांधीव फ्लॉट मिळकत यांसी फ्लॉट नं. ३०४, यांसी कार्पेट क्षेत्र ३७.४७ चौ.मी. अशी **फ्लॉट** मिळकत यासी चतूरिसिमा खालीलप्रमाणे:-

| | |
|----------|---|
| पुर्वेस | : |
| पश्चिमेस | : |
| दक्षिणेस | : |
| उत्तरेस | : |

येणेप्रमाणे चतु:सिमेतील वर्णन केलेली **फ्लॉट** मिळकत.

२. हक्क व अधिकार:

वर कलम १अ यांत वर्णन केलेल्या प्लॉट नं.१६ व १७ ह्या मिळकती लिहून देणार यांनी श्री. दिलीप मोतीराम नेरे यांचेकडून कायम खरेदीखताचे दरता अन्वये खरेदी घेतलेल्या आहेत. तसा खरेदीखताचा दस्त मे.दुर्यम निबंधक सो. नाशिक ६ यांचे कार्यालयात अ.नं. ६-२६१६/२०१४, दि.०९.१०.२०१४ अन्वये नोंदविलेला आहे. अशाप्रकारे सदरील मिळकती या आमचे स्वकष्टार्जित मालकीच्या असून मालकीहक्कात व कब्जावहिवाटीत आहे. सदर मिळकतीत बांधकाम करण्याचे ठरवून तसा बांधकाम नकाशा तयार करून नाशिक महानगरपालिका नगररचना विभाग यांचेकडून बिल्डींग प्लॉन

मंजूर करून “ओमकार हाईट्स”या नावाने इमारतीचे बांधकामास सुखवात केलेली होती. तसा बांधकाम सुख करणेबाबतचा दाखला कार्यकारी अभियंता, टाऊन प्लॉनिंग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी एल एन डी/बी पी/चुंचाळे/डीसीआर/०२४७/२०१८ दिनांक १८.०६.२०१८ अन्वये मंजूर केलेला आहे. लिहून देणार यांना मालक या नात्याने उपरोक्त मिळकत विकरीत करून बांधीव भाग विक्री करण्याचा पूर्णपणे हक्क व अधिकार आहे. तूम्ही मिळकतीचे मालकी हक्काबाबत कागदपत्र तपासून खात्री केली व कलम १ब मध्ये नमूद केलेली मिळकत खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार आपण उभयतांनी मिळकतीची किंमत ठरवली व ठरलेल्या व्यवहारानुसार परिशिष्ट नं.१ब मधील मिळकतीचा विक्री करारनामा लिहून देणार हे लिहून घेणार यांचे लाभांत लिहून व नोंदवून देत आहे.

३. किंमत व मुल्याकंन:

वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या **फ्लॅट** मिळकतीची एकूण किंमत रक्कम **रु.१३,६१,०००/-** (अक्षरी रूपये तेरा लाख एकसाढ हजार मात्र) इतकी ठरलेली असुन सदरील किंमत आजचे बाजारभावाप्रमाणे योव्य व बरोबर आहे. सदर दस्तावर योव्य तो मुद्रांक शुल्क व नोंदणी फी लावलेली आहे. तसेच ठरलेल्या किंमतीबाबत लिहून घेणार व लिहून देणार यांचे दरम्यान कोणत्याही प्रकारची हरकत अगर तक्रार नाही.

४. कब्जा:

वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीचा कब्जा लिहून देणार हे लिहून घेणार यांना सदर मिळकतीची मोबदल्याची ठरलेली संपुर्ण रक्कम लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना अदा केलेनंतर सदर मिळकतीच्या डिड ऑफ अपार्टमेंट/खरेदीखताचे दस्तावर देणार असुन कब्जाबाबत लिहून घेणार यांची काही एक हरकत अगर तक्रार राहिलेली नाही.

५. कागदपत्रे:

सदर मिळकती संबंधी सर्व मुळ कागदपत्रे लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी दिलेली आहेत. सदर कागदपत्रांबाबत लिहून घेणार यांनी खात्री व शहानिशा करून घेतलेली आहे. सदर कागदपत्रांबाबत लिहून घेणार यांची काही एक तक्रार अगर हरकत राहिलेली नाही.

६. परवानव्याबाबत:

अ. **बिनशेती परवानगी :** कलम १अ यात वर्णन केलेली मिळकत ही मे. जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कार्यालयातील आदेश क्र. मह/कक्ष-३/४/बि.शे.प.क्रं/३१९/२००८ दिनांक ६.१.२००९ अन्वये बिनशेतीकडे वर्ग झालेली आहे.

ब. ले आउट मंजूरी : कलम १अ यात वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीसंबंधी कार्यकारी अभियंता, टाउन प्लॉनिंग नाशिक म्युनिसिपल कार्पोरेशन, नाशिक यांचेकडील पत्र क्र. जावक नं./नगररचना/अंतिम/सातपुर/बी-२/०३१०, दिनांक ८.६.२००९ अन्वये ले-आउट प्लॉन मंजूर केलेला आहे.

क. बिल्डिंग प्लॉन/ बांधकाम सुरु करणेचा दाखला (कमेन्समेंट सर्टीफिकेट) : उपरोक्त कलम १अ यांत वर्णन केलेल्या मिळकतीवर बांधकाम करण्याकामी नाशिक महानगरपालिका नगररचना विभाग यांचेकडून इमारत नकाशा मंजूर करून घेण्यात आलेला असून तसा इमारत बांधकाम सुरु करणेबाबतचा दाखला कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, नाशिक महानगरपालीका, नाशिक यांचेकडून त्यांचे पत्र क्र एल एन डी/बी पी/चुंचाळे/डीसीआर/०२४७/२०१८ दिनांक १८.०६.२०१८ अन्वये मिळालेला आहे.

ड. रेझिट्रेशन सर्टीफिकेट: लिहून देणार यांनी सदर प्रकल्पाची नोंदणी स्थावर संपदा विनिमय व विकास अधिनियम २०१६ चे तरतुदी अन्वये प्राधिकरणाकडे नं. पी.पी.१६०००१७३६२ यासह प्रकल्पाची नोंदणी केलेली आहे.

इ. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला: सदर कलम १अ यांत वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर मंजूर बिल्डिंग प्लॉन प्रमाणे “ओमकार हाईट्स” ह्या इमारतीचे बांधकाम केले असून सदरील बांधकाम पूर्ण झालेबाबतचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडील जावक क्र./नरवि/२८१११/२०२२ दिनांक ३१.०२.२०२२ अन्वये मिळालेला आहे.

७. घोषणापत्राची नोंदणी:

“ओमकार हाईट्स” या इमारतीची महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट सन १९७० चे कलम २ आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप रुल्स १९७२ चे कलम ३ नुसार डिव्हलेशन केलेले असून सदरचे अपार्टमेंट डिव्हलेशन डिड मे. दुर्योग निंबधक सो. नाशिक ७ यांचे कार्यालयात दरत क्र. ५७७६/२०२२ दिनांक ०९.०६.२०२२ अन्वये नोंदविण्यात आलेला आहे व त्यातील बायलॉज हे लिहून घेणार यांचेवर देखील बंधनकारक राहतील.

८. मालकी हक्काचे प्रमाण:

“ओमकार हाईट्स” या इमारतीचे दिनांक ०९.०६.२०२२ रोजीचे नोंदणीकृत घोषणापत्र दरत क्र. नसन-७-५७७६/२०२२ अन्वये लिहून घेणार यांस मालकी हक्क व मतदानाचा हक्क क्र. १.३५ % इतका हक्क प्राप्त झालेला होता तो लिहून घेणार यांना सदर मिळकतीचा डिड ऑफ अपार्टमेंट/ खरेदीखताचा दरत नोंदविलेनंतर कब्जा मिळालेपासुन प्राप्त होणार आहे. वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीचा वापर लिहून घेणार यांनी

डिड आॅफ अपार्टमेंट/ खरेदीखताचा दरत्त नोंदविलेनंतर त्याना मनमानेल तसा व वंशपरंपरागत अपार्टमेंटचे नोंदणीकृत घोषणापत्रात नमुद नियमास अधिन राहून घ्यावयाचा आहे व सदर नियमांचे व अटी व शर्तीचे पालन करावयाचे आहे.

९. बोजा व हितसंबंधः

वर कलम १ब यांत वर्णन केलेली मिळकत ही संपूर्णपणे निर्वेद व बिनबोजाची अशी असुन सदर फलॅट मिळकत यापुर्वी कोठेही कोणत्याही प्रकारे करारनामा, पुर्व साठेखत, विसार पावती, गहाण, दान, लिन, लिज, बक्षिस, तारण, मृत्युपत्र, अन्नवरत्र या सारख्या जडजोखमांत गुंतविलेली नाही अगर सदरची मिळकतीबाबत शासकीय व निमशासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारे हमीपत्र दिलेले नाही अगर सदर मिळकत कोणत्याही मे. कोर्टात वादाचा विषय नाही अगर सदर फलॅट मिळकतीचे हस्तांतरणास मनाई नाही. येणेप्रमाणे सदर फलॅट मिळकत ही निर्वेद व बिनबोजाची अशी असुन लिहून देणार यांनी सदर मिळकतीसंबंधाने लिहून घेणार यांचेशिवाय अन्य त्रयरथ इसमांचे लाभांत हस्तांतरणाचे अनुषंगाने कोणतेही करार-मदार, दरत्तऐवज करून दिले नाहीत असे लिहून देणार यांनी खात्रीने सांगून भरवशाने लिहून दिले आहे. यद्याकदाचित भविष्यात कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, बोजा, कर्ज, जीएसटी वा इतर कोणतीही टॅक्स अटॅचमेंट निघाल्यास त्याचे निराकरण करून देण्याची जबाबदारी लिहून देणार यांची राहील.

तरेच मिळकत ही संपूर्णपणे निर्वेद व बोजारहीत असून कोणतेही शासकीय, निमशासकीय कार्यालयाकडून अगर रथानिक रवाञ्य संस्थेकडून कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी अंकवायर अगर रिकवायर झालेली नसुन व तशा आशयाची कोणतीही नोटीस आजपावेतो लिहून देणार यांना मिळालेली नाही. सदर मिळकत ही संपूर्णपणे निर्वेद व बोजाविरहीत असून कोणत्याही बोजात अगर जडजोखमीत गुंतविलेली नाही.

१०. दरत्ताचा खर्चः- वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या फलॅट मिळकतीच्या खरेदीखताकामी येणारा संपूर्ण खर्च जसे की रस्टॅम्प, टायपिंग, झेरॉक्स, लिहिणावळ, नोंदणावळ, वकील फी इत्यादी अनुषंगीक खर्च लिहून घेणार यांनीच केलेला व सोसलेला आहे.

११. भरण्याचा तपशिल : लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना सदर मिळकतीचा भरणा हा सदर भरणा कलमात खाली नमुद केलेप्रमाणे अदा केलेला आहे. सदरचा भरणा लिहून देणार यांना पावला. भरण्याबाबत लिहून देणार यांची तक्रार राहिलेली नाही.

=====

भरणा रूपये

तपशिल

=====

| | |
|--------------|--|
| | |
| -----=00 | (अक्षरी रक्कम रूपये ----- मात्र) लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना सदर दरस्तावर रोख स्वरुपात अदा केलेले आहेत. सदरचा भरणा पावला. भरण्याबाबत लिहून देणार यांची काही एक वाढ अगर तक्रार नाही. |
| -----=00 | (अक्षरी रक्कम रूपये ----- मात्र) लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना ----- ----- ----- अन्वये अदा केलेले आहेत. सदरचा भरणा पावला. भरण्याबाबत लिहून देणार यांची काही एक वाढ अगर तक्रार नाही. |
| ===== | ===== |
| १३,६९,०००=00 | (अक्षरी रक्कम रूपये तेरा लाख एकसाठ हजार मात्र) |
| ===== | ===== |
| | <p>वरील प्रमाणे लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना मिळकतीच्या एकुण रकमेपैकी रक्कम रूपये -----/- चा भरणा वर नमुद केलेप्रमाणे अदा केलेला असून तो भरणा लिहून देणार यांनी स्विकारलेला आहे. तसेच उर्वरित रक्कम रु.-----/- लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना सदर मिळकतीच्या डिड ऑफ अपार्टमेंटचा दरस्त नोंदवितेवेळी आजपासुन २ महिन्याच्या आंत अदा करावयाचे आहे. त्यानंतरच लिहून देणार हे लिहून घेणार यांचे लाभांत सदर मिळकतीचा डिड ऑफ अपार्टमेंटचा दरस्त लिहून व नोंदवून देणार आहेत. त्यासाठी लिहून घेणार हे कुठल्याही बँकेचे अथवा वित्तीय संरक्षेचे कर्ज घेऊ शकतील व त्यासाठी लागणारे लिहून देणार यांचेकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे व लिहून देणार यांचे आवश्यक सह्या व संमत्या ह्या लिहून देणार हे विना तक्रार व विना मोबदला करून देतील. त्यात कोणतीही करसूर करणार नाहीत. तथापी लिहून घेणार यांनी घेतलेल्या अशा गृहकर्जाचे रक्कमेची व्याजासह संपूर्णपणे परतफेड करण्याची सर्वरची जबाबदारी लिहून घेणार यांचीच राहील. सदर कर्जाशी लिहून देणार यांचा काहीएक संबंध राहणार नाही.</p> <p>यदाकदाचित लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना वर नमुद केलेप्रमाणे उर्वरित रकमेचा भरणा रूपये -----/- मात्र दोन महिने मुद्रतीत देवुन सदरचा व्यवहार हा ठरलेल्या दोन महिन्याच्या मुद्रतीत पुर्ण केला नाही तर सदरचा व्यवहार हा आपोआपच रद्द समजण्यात येईल. त्यासाठी वेगळा रद्द लेख लिहून व नोंदवून देणेची वा घेणेची गरज नाही. तसेच सदरचा व्यवहार यदाकदाचित रद्द झाला तर लिहून देणार हे सदरची मिळकत ही कुणाही त्रयरथ इसमास त्यांचे मनाप्रमाणे विक्री करणेस मुक्त आहे.</p> |

१२. कर व खर्च:

वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या मिळकतीचे या दस्ताकामी लागणारा सर्व खर्च जसे की, स्टॅम्प, नोंदणी फी, वकील फी, टाईपिंग, झेरॉक्स त्या अनुषंगाने येणारे सर्व खर्च लिहून घेणार यांनी केलेला आहे.

१३. समंती दर्शक सह्याबाबत:

सदर मिळकतीचा डिड ऑफ अपार्टमेंट/ खरेदीखताचा दरत नोंदविलेनंतर वर कलम १ब यांत वर्णन केलेल्या मिळकतीत लिहून घेणार यांचे नाव महानगरपालिकेचे येथे लावणे कामी तसेच लाईट मिटर हरतांतर करणे कामी अथवा अन्य निमशासकीय कार्यालयात, ७/१२ उतान्यावर नोंदणी करणेकामी लिहून देणार यांची सह्याची गरज भासल्यास लिहून देणार हे विनामोबदला सह्या करून देतील. कोणतीही सबब सांगणार नाही अथवा कोणताही वेगळा मोबदला मागणार नाही.

१४. बंधनकारक:

सदरचा अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा दरत हा लिहून देणार व लिहून घेणार यांचेवर व त्यांचे पश्चात त्यांचे वालीवारस व इतर हक्क सांगणाऱ्यांवर बंधनकारक आहे व राहील.

१५. उलटबोली:

सदरचा अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा दरत हा कायमरवरुपी असून लिहून देणार व लिहून घेणार यांनी तो लेखी अगर तोंडी उलट घेण्याचा नाही.

येणेप्रमाणे अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा आज रोजी राजीखुशीने रवसंतोषाने कोणत्याही प्रकारच्या अमिषास बळी न पडता मुक्त संमतीने मे. दुर्योग निबंधक साहेब, नाशिक यांचे पुढे लिहून व नोंदवुन दिला अरे.

हा अँग्रीमेंट फॉर सेल/विक्री करारनामा.

नाशिक

१. श्री. नितीन अशोक भंडुरे.

लिहून घेणार

२. सौ. शीतल नितीन भंडुरे.

लिहून घेणार

मे.फाईव्ह स्टार एंटरप्राईजेस
तर्फे भागीदार श्री. विनोद भंवर शेखावत..
लिहून देणार

साक्षीदार-

१.

२.